

अनु क्र.	तपशील	अलेखापरिक्षित				लेखापरिक्षित
		रोजी संपलेले तीन महिने		रोजी संपलेले सहा महिने		रोजी संपलेले मागील वित्तीय वर्ष
		३०.०९.२००८	३०.०९.२००७	३०.०९.२००८	३०.०९.२००७	
१	अ) निव्वळ विक्री / प्रचलनांतून उत्पन्न	६,२७०.३०	४,६०९.२७	१४,८३६.५१	१०,९०२.८७	२१,३७७.४८
	ब) इतर प्रचलित उत्पन्न	२०.६७	२.४३	३३.८१	९.७८	४४.०६
२	एकूण उत्पन्न	६,२९०.९७	४,६११.७०	१४,८७०.३२	१०,९१२.६५	२१,४२१.५४
	खर्च					
	(अ) व्यापारातील साठ्यांची (वाढ)/घट	(५६४.०३)	३६९.२९	(३८८.३८)	३७३.५७	(५५०.२८)
	(ब) कच्चा मालाचा वापर	२,१३०.०८	१,१६०.४६	३,९८८.३६	२,३९६.२२	५,७७२.३९
	(क) व्यापारी मालाची खरेदी	२,५८३.२५	१,५०५.१७	६,१९४.८७	४,५४५.३२	८,८३५.२५
	(ड) कर्मचाऱ्यांसाठी खर्च	५३७.०७	४४३.१६	१,१४४.९८	८९७.५६	१,८६७.७६
	(इ) घसारा	१०२.४९	१०४.०६	१९९.३०	२०८.०३	३७६.५६
	(फ) इतर खर्च	१,२८९.८२	९०६.७४	२,७२१.७४	१,८९२.१७	४,०५३.९०
	एकूण	६,०७८.६८	४,४८८.८८	१३,८६०.८७	१०,३१२.८७	२०,३५५.५८
३	इतर उत्पन्न, व्याज व असाधारण बाबी पूर्वीचा नफा (१-२)	२१२.३०	१२२.८२	१,००९.४६	५९९.७८	१,०६५.९६
४	इतर उत्पन्न	१.३४	१.६८	१.३९	१.६८	१३.६८
५	व्याज व असाधारण बाबी पूर्वीचा नफा (३+४)	२१३.६३	१२४.५०	१,०१०.८४	६०१.४६	१,०७९.६४
६	व्याज	१०९.९४	७१.६२	२१२.६४	१४५.१३	२६१.३३
७	व्याजानंतर परंतु असाधारण बाबी पूर्वीचा नफा (५-६)	१०३.६९	५२.८८	७९८.२०	४५६.३३	८१८.३१
८	असाधारण बाबी - स्वेच्छानिवृत्ती मोबदला	४२.००	४२.००	८३.९९	८३.९९	१६७.९८
९	करपूर्व सर्वसाधारण कामकाजावरील करपूर्व नफा (७-८)	६१.६९	१०.८८	७१४.२१	३७२.३४	६५०.३३
१०	करासाठी खर्च					
	- चालू वर्षाचा प्राप्तीकर	२०.००	४६.६०	२३०.००	१३८.६०	२४०.००
	प्रलंबित कर	-	(४३.०५)	४.००	(१२.०५)	(२.९७)
	मुक्त सवलतीवरील कर	९.५०	६.३१	२१.००	१६.९५	४०.००
	मागील वर्षाचा प्राप्तीकर	४.६७	-	४.६७	-	(१०.००)
११	निव्वळ नफा करपश्चात					
	साधारण कामकाजातून (९-१०)	२७.५२	१.०२	४५४.५४	२२८.८४	३८३.३०
१२	असाधारण बाबी					
	(करपश्चात निव्वळ रु.-)	-	-	-	-	-
१३	कालावधीतील निव्वळ नफा (११-१२)	२७.५२	१.०२	४५४.५४	२२८.८४	३८३.३०
१४	भरणा केलेले समभाग भांडवल (संदर्भ टिप क्र.४)	६००.००	६००.००	६००.००	६००.००	६००.००
	(प्रत्येकी रु. १/- दर्शनी मूल्याचे)					
१५	पून्मूल्यांकित राखीव निधी वगळता	-	-	-	-	-
	राखीव निधी (मागील वर्षाच्या टाळेबंदाप्रमाणे)	-	-	-	-	४,२६८.२८
१६	प्रति समभाग मिळकत - मूळ रु.	०.०५	०.००२	०.७६	०.४७	०.७१
	- सौम्यीकृत रु.	०.०५	लागू नाही	०.७५	लागू नाही	लागू नाही
	(संदर्भ टिप क्र.४ व ५)	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक
१७	जनतेचे समभाग					
	- समभागांची संख्या (संदर्भ टिप क्र.४)	३६६९२८२०	३६६९२८२	३६६९२८२०	३६६९२८२	३६६९४३२
	- समभागांची टक्केवारी	६१.१५	६१.१५	६१.१५	६१.१५	६१.१६

टिप:

- कंपनी ग्राहकोपयोगी उत्पादने या एकाच प्रकारच्या व्यवसायांत असल्याने अकोटींग स्टँडर्ड १७ या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देशानुसार विभागनिहाय निष्कर्ष देण्यात आलेले नाहीत.
- मागील कालावधीतील रकमांची पुनर्मांडणी चालू कालावधीतील निष्कर्षांना अनुसरूनच आहे.
- परिक्षणाखालील चालू तिमाहींत जम्मू येथील प्लॅन्टचे कामकाज सुरु झाले आहे.
- कंपनीने प्रत्येकी रु.१० च्या दर्शनी मूल्याच्या एका समभागाचे रु.१/- असे दर्शनी मूल्य असलेल्या १० भागांत दि.२९ ऑगस्ट, २००८ पासून विभाजन केले आहे. त्यानुसार, मूळ आणि सौम्यीकृत प्रति समभाग मिळकत आणि ३० सप्टेंबर, २००८ रोजी जनतेकडे असलेले समभाग हे रु.१/- प्रति समभाग च्या दर्शनी मूल्याने व इतर कालावधीचे प्रति समभाग मिळकत हे त्यानुसार सौम्यीस्कर करून घेतले आहेत.
- कंपनीच्या कॉम्पेन्सेशन कमिटीने २१ जुलै २००८ रोजी भरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कॅम्प्लिन एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्किम २००८ नुसार २५.७२.५०० समभाग देण्याचे मान्य केले आहेत. त्यानुसार प्रत्येक ऑप्शनच्या मोबदल्यात कर्मचाऱ्यांना रु.१/- दर्शनी मूल्य असलेले समभाग रु.१६/- या भावाने प्राप्त होतील.
- चालू तिमाहीच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांची कोणतीही तक्रार प्रलंबित नव्हती, चालू तिमाहीमध्ये कंपनीकडे गुंतवणूकदारांच्या तीन तक्रारी आल्या व तिमाही संपण्यापूर्वी त्या तक्रारींचे निराकरण झाले.
- वरील निष्कर्ष वैधानिक लेखापरिक्षकांनी व लेखापरिक्षक मंडळाने पुनर्निरीक्षण करून दि. २१ ऑक्टोबर, २००८ रोजी भरलेल्या संचालक मंडळाच्या समेत पटावर नोंद करून घेतलेले आहेत.

कॅम्प्लिन लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई

दिनांक : २१ ऑक्टोबर, २००८.

दिलीप दांडेकर

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

गुंतवणूकदारांच्या तक्रारीकरिता ई मेल पत्ता: investorrelations@camlin.com

(मूळ इंग्रजी मसुद्याचे हे भाषांतर असून सर्व विवादांमध्ये मूळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)